पारपत्र सुविधेसाठी ''ना-हरकत प्रमाणपत्र'' मिळवणेवावत.....

## महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग, परिपत्रक क्रमांक-सीडीआर-१०८५/१३१८/३१/अकरा, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक :- ३० सप्टेंबर, १९८५.

# <u>परिपत्रक</u>

शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक टीआरजी-१४६९/सी-८८२९-डी-१, दिनांक ३० सप्टेंबर १९६९ मधील सूचनांनुसार पारपत्र सुविधा मिळवू इच्छिणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्याने पारपत्रासाठी आवेदनपत्र देण्यापूर्वी त्यांच्या विभाग प्रमुखांकडून व विभाग प्रमुखाने शासनाकडून ''ना-हरकत प्रमाणपत्र''मिळविणे अवश्यक आहे.

२. पारपत्र अधिनियम, १९६७ आणि पारपत्र नियम १९८० अन्वये सर्वसाधारण पारपत्र मिळविण्यासाठी विहित केलेल्या आवेदनपत्राच्या नमुन्यानुसार राज्य/केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यास किंवा साविधिक संस्था अववा सार्वजनिक उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यास त्यांच्या विभागाकडून ''ना-हरकत प्रमाणपत्र'मिळवून ते मूळ प्रतीत सादर करावे लागते. असे प्रमाणपत्र देण्यापूर्वी कोणत्या बाबी पडताळून पाहणे आवश्यक आहे यासंबधीची पुढील मार्गदर्शकतचे केंद्र शासनाच्या विदेश मंत्रालयाने, (पी.व्ही. विभाग) त्यांच्या कार्यालयीन ज्ञापन क्रमांक-६/४०१/४०/८३, दिनांक १४ जून १९८५ अन्वये विहित केली आहेत. सदर ज्ञापनाची प्रत सोबत जोडली आहे.

- (१) संबधित कर्मचाऱ्याविरुध्द विभागीय चौकशी प्रलंबित आहे किंवा विभागीय चौकशी करण्याचे ठरले आहे, किंवा करो,
- (२) संबंधित कर्मचाऱ्याविरुध्द दक्षता प्रकरण प्रलंबित आहे किंवा तसे प्रकरण विचाराधीन आहे किंवा कसे,
- (३) सुरक्षिततेच्या बाबतीत शासनाच्या अभिलेखात अर्जवाराविरुध्द आक्षेपाई असा विश्वसनीय पुरावा आहे किंवा कसे,

**वरील बाबीपेकी कोणत्याही वाबीशी कर्मचारी संबधित मसेल तर त्याला आवश्यक ते "मा-हरकत अमाजपेब"** तात्काक देण्यास हरकत मसावीम मार्जेज विद्यत परि प्रधान के इंगलकीय कर्ताना एक नजर इंग्रावि आर्जनाक तेला जुन्दें स्वर्केय हेन्द्र के दलको स्वत्य के त्राव प्रायस्था प्रथम गाव्यक विद्यत्वाहत प्रधनाया, विपर्वत्यो सरकार, स्वत्य

३. सर्व मंत्रालयीन विभाग, विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख यांना अशी विनंती करण्यात येते की, त्यांच्या अधिकाराखालील कर्मचान्यास संबधित "ना हरकत प्रमाणपत्र" देताना वरील परिच्छेद र क्यौल मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. सर्व मंत्रालयीन विभागांना जशीही विनंती करण्यात येते की, या परिपत्रकातील सूच्या स्थाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रम, सर्व महामंडळे व मंडळे आणि सविधिक संस्था श्रांच्या निदर्शनास आणन खाव्यात.

		महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
н н		ander Frienen Ramerican (Stablic Rabbier, 1997), Ferry Rammerski, ander son ander 1
		ે સંસ્થળ છે. આ ગામમાં આવ્યું છે. આ ગામમાં આવ્યું કે સાથે આવ્યું છે છે. <b>બીબા અલેક</b> , તેવા છે, જેવા છે. જેવા
	n "	अवर सचिव, महाराष्ट्र शासन.
	यांचे सचिव,	
	-	
	ા <b>ય સાચય</b> , ં	and a second second A second secon

प्रति.

फ़गा प.)

(TT)		•	1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1. 1		I ISRUTTIN	
	(Y) (a) an an an		and the second		a statistica de la constatistica de la constatistica de la constatistica de la constatistica de la constatistic	·
manual and traine	And Arts Arts	er maker stiers	<u>ar nepelettes pro</u>	विभाग प्रयक्त	जालयोन जिल्ला	13 K-
मर्व मंत्री व राज्यमंत्री	याच खाजगा साघव	/ स्वाय सह		ra-and profes	। सर्वचान्स्य इ	ी ताल
बिधक, उच्च न्यायार	यि (मूळे न्याय शाख	॥), मुबइ,				ं मिर
<b>14444, 004</b>			and the second	しゃ あいさた またた		
महासंचालक व मोली	स महानिरीक्षक, मुंब		Anto marine and a finite	and the end of	केलालाजी कार्यप्रमाण	is ta
महासंचालक व पोली सर्व विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी व		ar en	inverse here	হলক কৈয়া কাঁ	are in the internet	জান্য
संव जिल्हाधिकारी व	जल्हा न्यायाधिश,				المالة الموجدين والمالي والمعرف المواجعات و	
सर्व विमाग प्रमुख व	कार्यालय प्रमुख,		4	•		
सर्व विमाग प्रमुख व सर्व मंत्रालयीन विमा पोलीस आयुक्त, मुंब	ग, मुंबई,	an <del>an</del> an		a sugar a sugar and a	制 () 教授のようである表現 ()	. e
पोलीस आयुक्त, मुंब		* • ·			na nana ing kang na nana ing kang ng ang na nana ing kang nana ing kang ng ang nana ing kang nana ing kang nana ng	
चर्च पोलीस अधीक्षव	ς.					
सामान्य प्रशासन वि	मार्ग (पुंगसपोर्ट शाख	π), 🦾 👘	a Ang manga Ang ang ang ang ang ang ang ang ang ang a		tares.	
	i i		•	•		(€
विमागाय पारपत्र व उ निवड नस्तीः	AND THE REAL PROPERTY.	enes l'alse		τ <b>12+⊁</b> -11 <b>2</b> Γτ(12+-		\ <del>*</del>
	•		an gut ca <b>nna a s</b> aonair		ग यांचे सचिव,	ATL ISE
ाने				The strategies of the		
a state of the second s	r o service de La constante de la constante La constante de la constante d	and the state	an <b>sana</b> an dara	1765 - 11일 · 128 · 238	1.0 - 10 ABO + 10 43, 44 (4)	ar: 1== 3=50
rina esa - Sila Associa Gunamon Actuationen Sila - A	ารารรรม ระชาชมชา ที่ 1 รมเข้าสะ จากกระทั่งได้ไ	$\exp(-\beta^2) \Psi$	o <b>s</b> tratic (198	<b>(**)</b> **********************************	सिन्धारम् स्वाध्यम् स्रोतम्बास्यस्य प्रात	
		A at 1		se Adixwaa	internation and the second	
) San ang sang sang sang san ang san ang San ang san ang	in in a dealern an air a dealern	ik an i Respective		en Calence Active S	annai anna Iorranaithe	n de la compañía de l Compañía de la compañía
, lag aggit and left and left to gate from the second	গ্ৰহণ আয়ে প্ৰেন্দ্ৰ কৰি মাৰ্চ প্ৰহণ আয়ে প্ৰেন্দ্ৰ কৰি মাৰ্চ	(m) 有: 13、18	atter series for the for Alternation for the for	en Calence Active S	internation and the second	
tin and a state state of the construction of t	1994 and 1996 1996 1997 a 1997 1997 - 1997 - 1997 a 1997	(Rodrinsko M Harakasteria	and angle for the first Alternation between Elements (1947)	998) - Addrew (* * 1997) - Angel State 1997) -	yakenyyangi angeren Lagangeraangi singi Color ola in 1907	
tin and a state state of the construction of t	গ্ৰহণ আয়ে প্ৰেন্দ্ৰ কৰি মাৰ্চ প্ৰহণ আয়ে প্ৰেন্দ্ৰ কৰি মাৰ্চ	(Rodrinsko M Harakasteria	atter series for the for Alternation for the for	yaya (n. 2012) Marina (n. 2012) Marina (n. 2012)	<b>, oberhoanste anderen</b> <del>Solgensen av de Paul</del> 1960 - An Dolle Paul	y de la los
inderser mensen Statutes Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-	1994 and 1996 1996 1997 a 1997 1997 - 1997 - 1997 a 1997	(Rodrinsko M Harakasteria	and angle for the first Alternation between Elements (1947)	ya ( <b>Katara</b> ) <b>Mara (Katara</b> ) Mara (Katara)	<b>Lakernerski anderen</b> Eventernerski anderen Geologi anderen felt Elektroner en bege Elektroner en bege	1997 (B) 1997 (B) 1997 (B) 1997 (B)
inderser mensen Statutes Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-Anti-	2846.657.9788.7798.799 2. 1997.000008.729 2. 1997.00008.729	(Rodrinsko M Harakasteria	and angle for the first Alternation between Elements (1947)	ya ( <b>Katara</b> ) <b>Mara (Katara</b> ) Mara (Katara)	<b>, oberhoanste anderen</b> <del>Solgensen av de Paul</del> 1960 - An Dolle Paul	541 C
	enter de la companya de la companya La companya de la com La companya de la com	(Q1) \$(1) \$(1) \$ (1) \$ \$\$.\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$	and angle for the first Alternation between Europeing state	yan di Kalena di Mana di Kalena di Kalena Mana di Kalena di Kal		999 (r. 1993) 1993 - 1993 1993 - 1993 1993 - 1993 1994 - 1994 1994 - 1994 - 1994 - 1994 1994 - 19
	enter de la companya de la companya La companya de la com La companya de la com	(Q1) \$(1) \$(1) \$ (1) \$ \$\$.\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$	and angle for the first Alternation between Europeing state	yan di Kalena di Mana di Kalena di Kalena Mana di Kalena di Kal		999 (r. 1993) 1993 - 1993 1993 - 1993 1993 - 1993 1994 - 1994 1994 - 1994 - 1994 - 1994 1994 - 19
	entalist statist 1. and 1. and 1. and 1. and	(Q1) \$(1) \$(1) \$ (1) \$ \$\$.\$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$ \$	and angle for the first Alternation between Europeing state	yan di Kalena di Mana di Kalena di Kalena Mana di Kalena di Kal	interportal antiporta interportal antiporta interportal antiportal interportal anti- interportal anti- interportal anti- interportal antiportal anti- interportal antiportal anti- interportal antiportal anti- antiportal antiportal anti- antiportal antiportal anti-	gen in render
	entalis de constant an angli antes an angli antes an angli angli an angli angli an angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli ang angli ang angli ang angli ang angli ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang	ran dan di da Kanga da katiri Kanga da katiri	and angle far fa Anaranan karala Sarang sara Anarang sara		arentina (lanomatio) artentation (lanomatio) constant artentation constant artentation articlication artentation articlication artentation allant artentation	ny set far Transfer Tyri set far
<ul> <li>A manage of the second field</li> <li>A manage of the s</li></ul>	ente el contra productione de la contra de la Contra de la contra d Contra de la contra de	ger good an an Tar an an an an an Tar an an an an an an an Tar an		yan in Kalinin in Angeranin yang sin Angeranin yang sin Angeranin yang sin Sama Kaninasa ini	aredita (langarig) aredita (langarig) (aredita	
<ul> <li>A manage of the second field</li> <li>A manage of the s</li></ul>	ente el contra productione de la contra de la Contra de la contra d Contra de la contra de	ger good an an Tar an an an an an Tar an an an an an an an Tar an		yan in Kalinin in Angeranin yang sin Angeranin yang sin Angeranin yang sin Sama Kaninasa ini	aredita (langarig) aredita (langarig) (aredita	
and and the second of the s Second of the second of the s	ente el contra productione de la contra de la Contra de la contra d Contra de la contra de	ger good an an Tar an an an an an Tar an an an an an an an Tar an		yan in Kalinin in Angeranin yang sin Angeranin yang sin Angeranin yang sin Sama Kaninasa ini	aredita (langarig) aredita (langarig) (aredita	999 (1997) 1999 (1997) 1999 (1997) 1999 (1997) 1999 (1997) 1999 (1997)
and and the second of the s Second of the second of the s	entalis de constant an angli antes an angli antes an angli angli an angli angli an angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli angli ang angli ang angli ang angli ang angli ang ang ang ang ang ang ang ang ang ang ang	ingen den den der Franzeiten im Einen Franzeiten im Einen Franzeiten im Einen	and angle for the for any constant base for the fight for the second sec	ren i Anime i Senta de la composition Composition de la composition Compositio		ुर्हे <b>- कहर्म्ड्रिय</b> - कहर्म्ड् <mark>र्ड्ड्</mark> - कहर्ड्ड्ड् - कहर्ड्ड्ड्
	entente de la company de la company la company de la company de la company la company		ngi nggi Ki Andri Anggi Katalan Langang Kata Manggi Katalan Manggi	n an		999 (1997) 1999 (1997) 1999 (1997) 1999 (1997) 1999 (1997) 1997 (1
	ente el contra productione de la contra de la Contra de la contra d Contra de la contra de					an a
	entente de la company de la company la company de la company de la company la company		ngi nggi Ki Andri Anggi Katalan Langang Kata Manggi Katalan Manggi			
	entente de la company de la company la company de la company de la company la					

#### MINISTRY OF EXTERNAL AFFAIRS (PV DIVISION)

No.VI/401/40/83

New Delhi, the 14th June 1985.

#### OFFICE MEMORANDUM

Subject:

#### Issue of the "No Objection Certificate" for grant of passport facilities to Central / State Government official and employees of statutory bodies and public sector undertakings.

The undersigned is directed to say that of late this Ministry have been receiving numerous references from various Government Ministries/Department regarding grant of "No. Objection Certificates" to their employees who want to apply for passport facilities. It would be pertinent to point out here that according to Passport Application Form for ordinary passport prescribed under the Passports Act, 1967 and the Passports Rules, 1980 a Central/Sate government employee or an employee of a statutory body or of a public sector undertaking is required to produce "No Objection Certificate" in original from his department.

2. The following guidelines are prescribed for the guidance of the departments before the issue of "No Objection Certificate" to their employees. The concerned Minstry/Department should, before issuing a "No Objection Certificate" Verify :-

- (i) Whether any disciplinary proceedings are pending q contemplated against the individual;
- (ii) Whether any vigilance case is pending or contemplated against him;
- (iii) Whether there are grounds to believe that the applicant coud figure adversely on the security records of the Government.

In case an employee does not attract any of the above grounds an 'NOC' may be invariably issued in his syour.

3. An officer not below the rank of Under Secretary to the Governmen or equivalent should be authorised to sign the "No Objection Certificate", and decison for the grant of "No Objection Certificate" should be taken at the level of an Officer not below the rank of Director/Joint Secretary to the Government or equivalent or Head of Office if he is of lower rank than a Director in the Central Government.

4. All Ministries/Departments etc. Are requested to follow the above guidelines while issuing "No Objection Certificate" to their employees.

### sd/-

(A.S. ARYA) Under Secretary to the Government of India